



PDS

Global | Collaborative | Digital | Ethical

PDS/SE/2024-25/38

July 5, 2024

Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1 Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai -400 051 Scrip Symbol: PDSL	Corporate Relationship Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400001 Scrip Code: 538730
---	--

Re: ISIN - INE111Q01021

Sub: Notice to the Shareholders of the Company under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

In terms of Regulation 30 and Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 and in compliance with the circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (SEBI), please find enclosed copies of newspaper advertisement regarding Notice of the 13th Annual General Meeting of the Company to be held through Video Conferencing/ Other Audio Visual Means on Friday, July 26, 2024 at 2:30 p.m. (IST). The advertisement was published in the following newspapers on July 5, 2024–

- i. Business Standard (All India Edition); and
- ii. Mumbai Lakshadweep (Mumbai Edition)

We request you to kindly take the above information on record for the purpose of dissemination to the shareholders.

Thanking you,

Yours faithfully
for **PDS Limited**

**Abhishekh
Kanoi**

Digitally signed by
Abhishekh Kanoi
Date: 2024.07.05
11:08:54 +05'30'

Abhishekh Kanoi
Head of Legal & Company Secretary
ICSI Membership No.: F-9530

Encl.: a/a

PDS Limited

Registered & Corporate Office: Unit No. 971, Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road,
Andheri East, Mumbai 400093, Maharashtra, India. ☎ +91 2241441100

CIN: L18101MH2011PLC388088 🌐 www.pdsLtd.com 📧 info@pdsLtd.com



Central Office: 09th Floor, Chandermukhi, Nariman Point, Mumbai 400021
Tel No. 022 66387575 Email id: investors@centralbank.co.in
Website: www.centralbankofindia.co.in

77th ANNUAL GENERAL MEETING OF BANK – Election of One Shareholder Director
List of Valid Candidates

Notice is hereby given in respect of 77th (Seventeenth) Annual General Meeting (AGM) of the Bank interalia for the Election of One Director from amongst Shareholders other than the Central Government, that after scrutiny of nominations and determination of their 'Fit & Proper Status'. Nominations of the following candidates have been found to be valid and in order:

Sr. No.	Name and Address	Age (Years)	Educational/ Professional Qualifications
1.	Shri Sarada Kumar Hota A-307, Kokila Enclave, Phase-2, Anant Vihar, Polkharipur, Bhubaneswar- 751020	58	M.Sc (Agri)
2.	Shri Deepak Arora 06, CHA 31 Jawahar Nagar- Jaipur 302004	49	B.Com, LLB, Company Secretary, Insolvency Professional

Accordingly, the election of One Shareholder Director will be held at the 17th Annual General Meeting of the Bank scheduled on 16th July 2024 through VC/OAVM and Remote E-voting / e-voting at AGM will be held as per the schedule mentioned in the Notice. Shareholders attending the meeting through VC/OAVM, who have not cast their votes through Remote E-Voting shall be able to cast their e-votes during the Meeting.

If any candidate desires to withdraw his nomination, he would be entitled to do so at any time prior to closing hours of the Bank on or before 4:00 pm, Wednesday, 10th July, 2024 by sending a signed letter addressed to the Assistant General Manager – Company Secretary, Central Bank of India, Central Office, 9th Floor, Chandermukhi, Nariman Point, Mumbai 400 021 or soft copy of signed letter over e-mail at agmcompsec@centralbank.co.in / boardsecretary@centralbank.co.in

By order of the Board of Directors
(Chandrakant Bhagwat)
Company Secretary & Compliance Officer

Date: 04th July, 2024

Place: Mumbai



ITC Limited

CIN: L16005WB1910PLC001985

Registered Office: Virginia House, 37 Jawaharlal Nehru Road, Kolkata 700 071
Tel: +91 33 2288 9371 • Fax: +91 33 2288 2358 • E-mail: isc@itc.in
Website: www.itcportal.com

Members of the Company are hereby informed that despatch of the Notice of the 113th Annual General Meeting (AGM) of the Company convened for Friday, 26th July, 2024 and the Report and Accounts for the financial year ended 31st March, 2024 has been completed on 3rd July, 2024, in conformity with the regulatory requirements.

The AGM Notice and the Report and Accounts 2024 are available on the Company's corporate website www.itcportal.com under the section 'Investor Relations'. The AGM Notice is also available on the e-voting website of National Securities Depository Limited (NSDL - www.evoting.nsdl.com), and on the websites of National Stock Exchange of India Limited (NSE - www.nseindia.com), BSE Limited (BSE - www.bseindia.com) and The Calcutta Stock Exchange Limited (CSE - www.cse-india.com), where the Company's shares are listed.

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Resolutions for consideration at the 113th AGM will be transacted through remote e-voting (i.e. facility to cast vote prior to the AGM) and also e-voting during the AGM, for which purpose the services of NSDL have been engaged by the Company. Detailed instructions for e-voting are annexed to the AGM Notice.

Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the **cut-off date i.e. Friday, 19th July, 2024** will be entitled to cast their votes by remote e-voting or e-voting during the AGM. Those who are not Members on the cut-off date should accordingly treat the AGM Notice as for information purposes only.

Remote e-voting will commence at 9.00 a.m. (IST) on Monday, 22nd July, 2024 and will end at 5.00 p.m. (IST) on Thursday, 25th July, 2024, when remote e-voting will be blocked by NSDL. Members who cast their votes by remote e-voting may attend the AGM but will not be entitled to cast their votes again.

Persons who become Members of the Company after sending the AGM Notice but on or before the **cut-off date** may write to NSDL at evoting@nsdl.com or to the Company at isc@itc.in requesting for user ID and password for e-voting.

In case of any query / grievance in respect of any of the matters referred to above, Members may contact:

- (a) Mr. Amit Vishal, Deputy Vice President, National Securities Depository Limited, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Panel, Mumbai 400 013 at telephone no. **022-4886 7000** or at e-mail ID AmitV@nsdl.com ;
- (b) Mr. T. K. Ghosal, Head - Investor Service Centre, ITC Limited, 37 Jawaharlal Nehru Road, Kolkata 700 071 at telephone nos. **1800-345-8152 (toll free) or 033-2288 6426 / 0034** or at e-mail ID tunal.ghosal@itc.in. Members may also send their queries to the e-mail ID isc@itc.in.

The Results of voting will be declared within two working days from the conclusion of the 113th AGM. The declared Results, along with the Scrutinizer's Report, will be available forthwith on the Company's corporate website www.itcportal.com under the section 'Investor Relations' and on NSDL's e-voting website. Such Results will also be forwarded by the Company to the NSE, BSE and CSE.

ITC Limited

R. K. Singh

Executive Vice President &

Company Secretary

Date: 4th July, 2024

SIL INVESTMENTS LIMITED

Regd. Office : Pachpahar Road, Bhawanimandi-326502 (Rajasthan) Tel. No. : 07433-222082;
Email: investor.grievances@silinvestments.in; **Website:** www.silinvestments.in; CIN: L17301RJ1934PLC002761

NOTICE OF THE NINETIETH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Ninetieth Annual General Meeting (AGM) of SIL Investments Limited (the "Company") will be held on Tuesday, 30th July, 2024 at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the business, as set out in the Notice of the AGM.

The AGM will be convened in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 (the 'Act') and the Rules made thereunder; provisions of the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations) and the provisions of General Circular No. 09/2023 dated 25th September, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ('MCA') and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 07th October, 2023 issued by SEBI and other applicable circulars issued by MCA / SEBI (collectively referred to as 'MCA and SEBI Circulars').

In compliance with the above mentioned provisions, Notice of the 90th AGM and the Annual Report has been emailed only to those Members whose email IDs are registered with the Company / Depository Participant(s). The electronic dispatch of Annual Reports to Members has been completed on Thursday, 04th July, 2024.

The Notice of 90th AGM and the Annual Report for the financial year 2023-24 are available on the Company's website www.silinvestments.in, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of National Securities Depository Ltd. (NSDL) at www.evoting.nsdl.com.

Instructions for Remote E-voting and E-voting during AGM:

In compliance with the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the Listing Regulations read with SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 09th December, 2020 relating to e-voting Facility Provided by Listed Entities', the Company is pleased to provide its Members facility of remote e-voting and e-voting during the AGM. As per SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 09th December, 2020 e-voting process will be enabled for all individual demat account holders, by way of a single login credential through their demat accounts/websites of Depository Participant(s). The Company has engaged the services of NSDL for providing e-voting service. Members are hereby informed that the Ordinary and Special Business, as set out in the Notice of 90th AGM will be transacted only through voting by electronic means. The process for remote e-voting and e-voting at the AGM is provided in the Notice of 90th AGM.

The remote e-voting will commence on Friday, 26th July, 2024 (9.00 a.m. IST) and end on Monday, 29th July, 2024 (5.00 p.m. IST). The remote e-voting module will be disabled by NSDL thereafter. Once the vote is cast by a Member, he/ she will not be allowed to change it subsequently.

Members attending the AGM through VC / OAVM and who have not cast their vote on the resolutions forming part of the Notice through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting facility provided during the AGM. Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM can attend the AGM but will not be entitled to cast their vote again.

The Cut-off date for determining the eligibility of Members for voting through remote e-voting and e-voting at the AGM is Tuesday, 23rd July, 2024.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Tuesday, 23rd July, 2024, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.com or ashok.sherugar@linkintime.co.in.

The procedure for remote e-voting and e-voting at the AGM is provided in the notes to the Notice of the 90th AGM. Members, who need assistance for participating in e-AGM through VC, can contact Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at evoting@nsdl.com or through telephone on the number: 022 - 4886 7000. In case of any queries relating to e-voting, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the Downloads Section of NSDL e-voting website at <https://www.evoting.nsdl.com> or contact NSDL at the following no.: 022 - 4886 7000 / evoting@nsdl.com or may contact Mr. Ashok Sherugar, C-101, Embassy, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083, Email ID: ashok.sherugar@linkintime.co.in, Telephone No. (+91) 81081 16767.

Procedure to be followed by those Members whose e-mail ids are not registered with the depositories for procuring user id and password and registration of e-mail ids for e-voting for the resolutions set out in AGM Notice:

- a) In case shares are held in physical mode, Members are requested to provide duly filled and signed Form ISR 1 alongwith self-attested copy of the PAN card and self-attested copy of any document (eg. Aadhaar Card, Driving License, Voter Identity Card, Passport) in support of the address of the Member, to Link Intime India Private Limited, C-101, Embassy, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (W), Mumbai - 400 083, Contact No. (+91) 810 811 6767.
- b) In case shares are held in demat mode, Members are requested to register / update their email addresses with the relevant Depository Participants (DP).
- c) Alternatively, Member may send an e-mail request to evoting@nsdl.com for obtaining User ID and Password by providing the details mentioned in Point (a) or (b) as the case may be.

Procedure for joining the AGM through VC / OAVM and live webcast of AGM proceedings:

Members will be able to attend the AGM through VC / OAVM or view the live webcast of the AGM at <https://www.evoting.nsdl.com> by using their remote e-voting login credentials and selecting the EVEN for Company's AGM. The detailed procedure for attending the AGM through VC / OAVM is mentioned in Notes to the Notice of AGM.

Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting at the AGM.

For SIL Investments Limited

Lokesh Gandhi

Company Secretary and Compliance Officer

Place : Mumbai

Date : 04th July, 2024



PDS Limited

Regd. & Corp. Office: Unit No.971, Solitaire Corporate Park, Andheri - Ghatkopar Link Road, Andheri (East), Mumbai - 400093, Maharashtra, India.
E-mail: investors@pdsitd.com • **Website:** www.pdsitd.com • Tel: +91 22 41441100

NOTICE OF THE 13TH ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 13th Annual General Meeting ("AGM") of PDS Limited (the "Company") will be held on Friday, July 26, 2024 at 2:30 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of AGM.

In compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with the Ministry of Corporate Affairs General Circular No. No. 9/2023 dated September 25, 2023 read with circulars dated 5 May 2020, 13 April 2020, 8 April 2020, 13 January 2021, 8 December 2021 and 28 December 2022 and Securities and Exchange Board of India vide its Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 and other applicable circulars issued in this regard, the AGM of the Company will be held through VC/OAVM.

The Notice convening the 13th AGM and the Annual Report for the Financial Year 2023-24 has been electronically sent to all the Shareholders whose Email IDs are registered with the Company or Depository Participant(s).

Instructions for Remote E-Voting and E-Voting during the AGM

- 1. Pursuant to provisions of Section 108 and other applicable provisions, if any of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India ("ICSI") and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, to provide its Members the facility to cast their votes either for or against each resolutions set forth in the Notice of the 13th AGM using electronic voting system (Remote E-Voting) and E-Voting (during the 13th AGM), provided by Link Intime India Private Limited ("Link Intime") and the business may be transacted through such voting.
- 2. The Remote E-Voting period begins on Monday, July 22, 2024, 9:00 AM (IST) and will end on Thursday, July 25, 2024, 5:00 PM (IST). Voting through Remote E-Voting will not be permitted beyond 5:00 PM (IST) on Thursday, July 25, 2024. E-Voting shall also be made available at the 13th AGM and the Members attending the Meeting who have not cast their vote through Remote E-Voting shall be able to vote at the 13th AGM.
- 3. The cut-off date for determining eligibility of Members for voting through Remote E-Voting and Voting at the 13th AGM is Friday, July 19, 2024. A person whose name is recorded in the Register of Members or in Register of Beneficial Owners maintained by Depositories as on the cut-off date, i.e., Friday, July 19, 2024, shall only be entitled to avail the facility of Remote E-Voting as well as voting at the AGM.
- 4. Members who have acquired shares after sending the Annual Report through electronic means and before the cut-off date are requested to refer to the Notice of AGM for the process to be adopted for obtaining the USER ID and password for casting the vote.
- 5. The manner of voting remotely or during the AGM for Shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email IDs has been provided in the Notice convening the AGM. Instructions for attending the AGM through VC/OAVM are also provided in the Notice of the AGM.
- 6. Members who have cast their vote through Remote E-Voting can participate in the 13th AGM but shall not be entitled to cast their vote again.
- 7. In case of any shareholders' members have any queries regarding login/ e-voting, they may send an email to instanet@linkintime.co.in or contact on: Tel: +91 22 49186175.

The Notice of the 13th AGM and Annual Report for the Financial Year 2023-24 alongwith further details are available on the website of the Stock Exchanges, BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of the Company at www.pdsitd.com and on Link Intime's website at <https://instanet.linkintime.co.in/>

To receive dividend amount directly in your bank account, we request you to submit / update your bank account details with your Depository Participant, in case you are holding shares in the electronic form. In case you are holding shares in physical form, you will have to send an original letter duly signed by the first shareholder, along with duly filled in and signed Forms ISR 1, ISR 2 and SH13 with necessary attachments and a self-attested copy of your PAN card to Link Intime India Private Limited, Noble Heights, 1st Floor, Plot NH-2 C-1 Block LSC, Near Savitri Market, Janakpuri, New Delhi 110058, Tel: +91-11-49411000, Email: deh@linkintime.co.in or PDS Limited, Unit No.971, Solitaire Corporate Park, Andheri - Ghatkopar Link Road, Andheri (East), Mumbai - 400093, Tel:+91 22 41441100, E-mail: investors@pdsitd.com. The shareholders may download the aforesaid prescribed Form ISR-1 and other relevant forms with Link Intime at <https://lilipweb.linkintime.co.in/KYC-downloads.html>. Further, the shareholders can also access the relevant forms on the Company's website at <https://nsdl.com/investors/investor-information/#request-forms>

The relevant documents pertaining to the Items of business to be transacted at the 13th AGM are available for inspection through electronic mode. Members are requested to write to the Company on investors@pdsitd.com for inspection of the said documents.

The Board of Directors at their Meeting held on Tuesday, May 14, 2024, have considered and recommended payment of Final Dividend of ₹ 3.15/- (Indian Rupees Three and Fifteen Paise Only) per Equity Share of Face Value of ₹ 2/- (Indian Rupee Two) each for the Financial Year ended March 31, 2024, subject to approval of Shareholders in the ensuing 13th AGM.

The Record Date fixed for determining the eligibility of shareholders for the payment of Final Dividend is Friday, July 19, 2024. The Final Dividend, if approved would be paid to the eligible Shareholders on or before Saturday, August 24, 2024. The manner in which the shareholders who wish to register their bank mandates for receiving their Dividends are detailed in the Notice of the AGM.

Members may note that the Income-Tax Act, 1961, ("the IT Act") as amended by the Finance Act, 2020, mandates that Dividend paid or distributed by a company after April 1, 2020 shall be taxable in the hands of members. The Company shall therefore be required to deduct Tax at Source ("TDS") at the time of making the payment of Final Dividend. In order to enable us to determine the appropriate TDS rate as applicable, members are requested to submit relevant documents, as specified in the below paragraphs, in accordance with the provisions of the IT Act. Shareholders are also requested to refer to the Notice of the 13th AGM for more detailed procedure, if any, in this regard.

for PDS Limited

Sd/-

Abhishekh Kanoni

Head of Legal & Company Secretary

Date: July 4, 2024

Place: Mumbai (India)



HIL LIMITED

CIN: L74999TG1955PLC006656

Registered Office: Office Nos. 1 & 2, L7 Floor, SLN Terminus, Near Botanical Garden, Gachibowli, Hyderabad - 500032, Telangana, India; Tel: +91 40 68249000
Corporate Office: 6th Floor, Birla Tower, 25, Barakhamba Road, New Delhi - 110 001
Email: cs@hil.in Website: www.hil.in

NOTICE OF THE 77TH ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

NOTICE is hereby given that the Seventy Seventh (77th) Annual General Meeting ('AGM' or 'Meeting') of the Members of HIL Limited (the 'Company') will be held on Tuesday, July 30, 2024 at 3:00 p.m. IST through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM'), to transact the business as set out in the Notice dated May 7, 2024.

The Company has sent the Notice of AGM along with the Annual Report for the financial year 2023-24 on July 4, 2024 through electronic mode to the Members as on June 28, 2024 whose e-mail addresses are registered with the Company/ Registrar and Share Transfer Agent / Depository Participant(s) in compliance with the General Circular dated September 25, 2023, read with earlier circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 14, 2021, May 5, 2022 and December 28, 2022, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and circular dated October 7, 2023, read with earlier circulars dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 5, 2023, respectively, issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI') (collectively referred to as 'Applicable Circulars') and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations'). The Company shall send a physical copy of the Annual Report 2023-24 to those Members who specifically request for the same as cs@hil.in in mentioning their Folio No./DP ID and Client ID. The Annual Report for the financial year 2023-24 of the Company along with Notice of the 77th AGM is available on the website of the Company at www.hil.in and on the websites of the Stock Exchanges, viz., www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the same is also available on the website of the National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com. The Company has engaged the services of NSDL as the authorized agency for conducting of the AGM electronically and for providing e-Voting facility.

As per the provisions of Section 103 of the Companies Act, 2013 ('Act') shareholders attending the AGM through VC/OAVM will be entitled for the purpose of reckoning the quorum. Facility for appointment of proxy will not be available for the AGM.

Remote e-Voting and E-Voting during the AGM:

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, Members will be provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of AGM using electronic voting system, i.e., through remote e-Voting provided by NSDL prior to the meeting and during the AGM. The remote e-Voting facility would be available during the following period:

Commencement of remote e-Voting	From 9:00 a.m. IST on Friday, July 26, 2024
Conclusion of remote e-Voting	Upto 5:00 p.m. IST on Monday, July 29, 2024

During this period the Members can select the EVEN 128994 to cast their vote through remote e-Voting. The e-Voting module will be disabled by NSDL for voting thereafter i.e., voting shall not be allowed beyond 5:00 p.m. IST on July 29, 2024. Facility for voting electronically shall also be made available during the AGM to those Members who attend the AGM and who have not already cast their vote. The Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again. Once the vote on a resolution is casted, the member shall not be allowed to change it subsequently.

A person, whose name is registered in the Register of Members as on the cut-off date, that is, Tuesday, July 23, 2024, only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before or during the AGM. The voting rights of the Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on July 23, 2024.

Joining the AGM through VC/OAVM:

Members will be able to attend the AGM through VC/OAVM by login at NSDL e-Voting system and also cast vote during the AGM in case they have not voted during remote e-Voting period.

The information about login credentials and steps to be followed for attending the AGM through VC/OAVM and casting vote through e-Voting are provided in the Notice of AGM.

Manner for registering/updating email addresses:

Members who have not registered their email id, may register the same with the Company/RTA by giving the details, viz, folio number/ DP ID & Client ID, e-mail address, mobile number, self-attested copy of PAN card and Client Master copy (in case of electronic folio) / copy of share certificate (in case of physical folio) to RTA at investor_relations@cvccpl.com or to the Company at cs@hil.in for limited purpose of receiving Notice of 77th AGM of the Company and Annual Report for the financial year 2023-24. Post successful registration of the email, the member would get soft copy of the Annual Report along with Notice of the AGM containing the procedure for e-Voting along with the User ID and Password to enable casting of vote through remote e-Voting or electronic voting at the AGM.

Members who have acquired shares of the Company after the dispatch of this Notice and holding shares as on the cut-off date / member who has forgotten the User ID and Password, may approach NSDL at evoting@nsdl.com, for issuance of User ID and Password for exercising their right to vote by electronic means. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and Password for casting the vote. For detailed procedure please refer the Notice of AGM.

A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice of the AGM for information purposes only. In case of any queries/grievances pertaining to e-Voting (before/during the AGM), members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-Voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call at 022-4886 7000 and 022-2499 7000 or send a request to evoting@nsdl.com or contact Mr. Amit Vishal, Asst. Vice President or Mr. Sanjeev Yadav, Assistant Manager, NSDL at e-mail id: evoting@nsdl.com or contact at NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Panel, Mumbai-400 013.

Helpdesk details for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL are as under:

Login type	Helpdesk details
Securities with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.com or call at 022 - 4886 7000
Securities with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free no. 1800 22 55 33

By Order of the Board of Directors

For HIL Limited

Sd/-

Nidhi Bisaria

Company Secretary

Date: July 4, 2024

Place: New Delhi

ADC India Communications Ltd.

CIN: L32209KA1988PLC009313
Regd. Office: No.10C, 2nd Phase, 1st Main, Peenya Industrial Area, Bangalore-560058
Tel:+91 80 2839 6102 / 2839 6

शुक्रवार, दि. ५ जुलै २०२४

उजनी धरण आता उणे

४० टक्क्यांवर

सोलापूर, दि.४ : उन्हाळ्यात उणे ६० टक्क्यांवर (आतापर्यंत निच्चांकी पातळी) पोचलेले उजनी धरण आता उणे ४० टक्क्यांवर आले आहे. पावसाळा सुरु होऊनही अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. तरीपण, ७ जूनपासून ३ जुलैपर्यंत उजनीत १० टीएमसी पाणी आल्याने धरणावर अवलंबून सर्व घटकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

उजनी धरणावर पुणे व सोलापूर

जिल्हातील ४२ पाणीपुरवठा अवालंबून आहेत. दुसरीकडे सोलापूर जिल्हातील ६ीड लाख हेक्टरला उजनी धरणातील पाण्याचा विशेषतः उन्हाळ्यात आधार आहे. रब्बीच्या जिल्हाची ओळख पुसून सोलापुरात खरीपाचे क्षेत्र वाढण्यात उजनी धरणाचा मोठा वाटा आहे. राज्यातील सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून आता सोलापूरची ओळख झाली आहे.

जिल्हात उसाबरोबर फळबागांचे क्षेत्र वाढत असल्याने उजनी धरणातील पाणीपातळीकडे सवचिच लक्ष असते. सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आता समांतर जलवाहिनी टाकली जात असून त्याचे काम अंतिम टप्प्यावर आहे. त्यामुळे भीमा नदीतून दरवर्षी तीन-चारवेळा सोडले जाणारे पाणी आता सोडावे लागणार नाही. त्यामुळे धरणातील

PUBLIC NOTICE

आम्ही असे जाहीर करतो की, सदिका क्रमांक- २५०५, २५वा मजला, टॉवर नं. २, रुग्णालय निवेकन, मुंबई पोरबंग- लिंक रोड, मुंबई-४०००८० या सदनिकेचे फाववाल अपारमॅटॅस प्रा. लि. (पूर्वीचे प्रॉपेल डेव्हलपर्स प्रा. लि.) हे विक्रेते आहेत आणि सदनिका विकत घेणार श्री. मनोज जिजाबा भोर व श्रीमती. निर्मला मनोज भोर यांनी खरेदी केलेल्या वरील सदनिकेचे

सूळ दत्त क्रमांक- करत २-२०६४७०-२०२२ दिनांक- १७.११.२०२२ रोजी नोंदविलेला दस्त हा रुग्णालय अपारमॅटॅस प्रा. लि. कंपनीच्या साईट ऑफिस मधून हयला (गहाळ) झाला आहे. व त्या वर रु. ७,८०,६००/- इतके मुद्रांक शुल्क दिनांक-१६.११.२०२२ रोजी भरला आहे.



तरी तो कोणा व्यक्तीकडे किंवा कुठल्या संस्थेकडे किंवा कुठल्याही बँके साठी तारणा देवले असल्या किंवा कोणालाही तो सापडल्यास आणि कोणाचाही त्यावर हक असल्यास नोटिस दिल्हा पासून १५ दिवसांच्या आत आपला रड्या जाहीर करावा तसेच येणाऱ्या कोणत्याही हाकीने सदर कंपनीला संबंनकार साहाय्य नहीत, याची नोंद घ्यावी. सदर बाबतचा पोलिस तक्रार क्र. ७२४९३-२०२४, दिनांक- ०२.०७.२०२४ असा आहे.

दिनांक-०३.०७.२०२४
स्थळ-मुंबई, मुंबई


Sd/-
Adv. Vikas D. Kasar, B.A., L.L.B
Shop No.1, Opp. Shripad Building,
Nr. Mulund court, J.S.D rd, Mulund West

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given for Share Certificate no.091 for 5 Shares from 451 to 455 of Dadasaheb Gaikwad Nagar Co-operative Society.(No.8) Ltd., flat no 702 building No. 8, B wing Dadasaheb Gaikwad nagar, Malwani, Malad West, pin code, 400095. In name Allabhaksh Mohammed Shafi Shaikh have been lost/misplaced, and so the said member has made an application for duplicate certificate to the society. To whom objection, if any, against Duplicate Share Certificate should be made within 15 days from date of publication of this notice. If no claims/ objections are received within the period prescribed above, the Society shall be free to issue duplicate Share Certificate in such manner as is provided under the bye-laws of the Society.
Dadasaheb Gaikwad Nagar Chs Ltd.
SD/- Hon. Secretary / Chairman
Place : Mumbai Date : 05.07.2024

PUBLIC NOTICE
By this Notice, public in general is informed that late Mr. Varghese Paul Meachery, member of the New Eden Regency Co-operative Housing Society Ltd., holder of Flat No.306, New Eden Regency, Near St. Joseph Church, Sheela Nagar, Mira Road (East), Dist. Thane-401107, died intestate on 11/06/2024 with nomination. The Nominee Mr. Henry Varghese Meachery is claiming transfer of shares and interest in the capital/property of the society belonging to the deceased member in his name being son and legal heir and successor of the deceased with consent, no objection of the another nominee and another legal heir of the deceased. Claims and objections are hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any, for transfer of the shares and interest in the capital/property of the society belonging to the deceased in respect of the said flat, inform to the undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which the society will transfer the shares and interest in the capital / property of the society in the name of Mr. Henry Varghese Meachery and thereafter any claim or objection will not be considered. Sd/-
K. R. TIWARI, ADVOCATE
Shop No.14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road (East), Thane - 401107.

	श्रीराम फायनान्स लि. नोंदीकृत कार्यालय: श्री टॉक्स, प्लॉट क्र.१४२, साऊथ फेज इंडस्ट्रियल इस्टेट, मंडी, चेन्नई-६०००३२.
	शाखा कार्यालय: सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, इमारत क्र.७, ७७२, ७वा मजला, चकला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. वेबसाईट:www.shriramfinance.in
तारण मालमत्तेमधून मालकीच्या वस्तू काढून घेण्याबाबत सूचना	
टीप: हे कळविण्यात येते की, श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेडचे एक्झिक्यूटिव्ह, चेन्नईच्या आदेगाणुसार श्रीराम ट्रांस्पॉर्ट फायनान्स लिमिटेडमध्ये एक्झिक्यूशन करण्यात आले आहे. त्यानंतर श्रीराम ट्रांस्पॉर्ट फायनान्स लिमिटेडचे नवा बदलतून श्रीराम फायनान्स लिमिटेड असे ३०.११.२०२२ पासून ३०.११.२०२२ रोजी नाव बदलण्याच्या अनुषंगाने इन्कांपरिशन प्रमाणपत्राद्वारे करण्यात आले.	
पुरवठाशिवाय	दिनांक: १९.०६.२०२४
प्रति,	
१. श्री. सुहास मोहन लव्हेकर (कर्जदार)	
सी/७२, श्रीकृष्ण भुवन, तळमजला, जहांगीर भेवानजी स्ट्रीट, केंद्रासह हॉस्पिटल समोर, पत्त, मुंबई-४०००१२.	
२. श्रीमती सावनी सुहास लव्हेकर (सह-कर्जदार/जामिनदार)	
३०८, ३रा मजला, ४थी ब्रद्री मिक्सी इमारत, जेबाई वाडिया रोड, टाटा हॉस्पिटलजवळ, पत्त, मुंबई-४०००१२.	
विषय: तारण मालमत्तेमधुन मालकीच्या वस्तू काढून घेण्याबाबत सूचना	
प्रती महोदय/महोदया,	
आम्ही दिनांक १३.०३.२०२३ रोजी तुमच्याद्वारे तारण केलेल्या मालमत्तेचा वास्तविक ताबा घेतला आहे. प्राधिकृत अधिकाऱ्यांनी तुम्हाला सूचित केले की, तुमच्या जागेतून तुमच्या सर्व जंम वस्तू काढून घ्याव्यात; परंतु तहसिलदार/निबंधक यांच्या उपस्थितीत संवाद साल्पण्यातली तुम्ही कसूर केले आहे आणि तुम्हाला विविध सूचना पत्रकेसुद्धा पाठविले आणि तुम्हाला कळविण्यात आले तरीही जंगम वस्तू तुम्ही काढून घेतल्या नाहीत. आम्ही तुमच्या सर्व जंम वस्तू ठाणे शाडमध्ये स्थलांतरीत केव्या आहेत.	
यास सुमारे ६ महिने होऊन गेली आहेत आणि वास्तविक ताबा घेतल्याच्या तारखेपासून तुमच्याकडून जंम परत घेण्यासाठी कोणताही प्रयत्न किंवा पत्र व्यवहार करण्यात आला नाही. सदर जंम वस्तूंचे श्रीराम फायनान्स लिमिटेडला नवट वस्तूंच्या सुक्षेकरता प्रचंड खर्च करावा लागला. तुम्हाला त्या वस्तू परत हव्या असल्यास तुम्ही आवश्यक शुल्क जमा करावे. अन्यथा आमच्याकडून पुढील कोणताही सूचना न देता त्यावर विक्रीवैय/रहीस देण्याची प्रक्रिया केता आणि तुम्हाला सूचित करण्यात येत आहे की, आमच्याकडून सदर वस्तू निवार केल्यावर कोणताही हानीकारता तुम्ही जबाबदार असाल व कोणताही दवा असणार नाही.	
	घन्ववाद
	श्रीराम फायनान्स लिमिटेडकरिता, प्राधिकृत अधिकारी


ते पाणी शेतीसाठी दिले जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, अद्याप धरण प्लसमध्ये आलेले नसून त्यासाठी धरण क्षेत्रात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.

	मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड १२वा मजला, कुशल कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्स, जी.एफ.टोड, सेक्टर (फॅशियन) मुंबई-४०००८९, वेबसाईट:www.maninfra.com गुंतवणुकदार संयंत्र:investors@maninfra.com दूरध्वनी: +९१ २२ ४२६२०१९९९ कॉलेट ऑडर क्र.कत-२२००२००एमएच२००१पीएससी१६४८६२
कंपनीचे दवाने व कोवले लामाश रक्षण आण/किंवा न दिलेले समभाग्यांचे गुंतवणुकदार शिण्या व संरक्षणा निधी (आयडीपीएफ) प्राधिकरणाकडे हस्तान्तर करण्याची सूचना	
गुंतवणुकदार शिषण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, हस्तान्तरण व परतावा) अधिनियम, २०११, केवडीनो सुधारतमामणे (निधम) सहायिगत कंपनी कायदा २०१३ चे कलम १२२(६) नुसार मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेडच्या (कंपनी) सदस्यांना वस्तू सूचना देण्यात येत आहे की, केंद्र शासनाद्वारे स्थापित आवडींएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात ७ लगत वा केवळ त्यांपैकी अधिक वार्षिकीकरिता देण्यात न आलेले किंवा दवाने न केलेले लामाश संदर्भात सर्व शेअर्स कंपनीद्वारे वेबसाईटवर अपलोड केले जातील.	
सदर निधमांच्या पुर्तिसुसार आवडींएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तान्तर होण्यास पात्र आहेत। विवर २०११-१७ कॅवडीनो सुधारतमामणे (निधम) सहायिगत कंपनी कायदा २०१३ चे कलम १२२(६) नुसार मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेडच्या (कंपनी) सदस्यांना वस्तू सूचना देण्यात येत आहे की, केंद्र शासनाद्वारे स्थापित आवडींएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात ७ लगत वा केवळ त्यांपैकी अधिक वार्षिकीकरिता देण्यात न आलेले किंवा दवाने न केलेले लामाश संदर्भात सर्व शेअर्स कंपनीद्वारे वेबसाईटवर अपलोड केले जातील.	
सदर निधमांच्या पुर्तिसुसार आवडींएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तान्तर होण्यास पात्र आहेत। विवर २०११-१७ कॅवडीनो सुधारतमामणे (निधम) सहायिगत कंपनी कायदा २०१३ चे कलम १२२(६) नुसार मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेडच्या (कंपनी) सदस्यांना वस्तू सूचना देण्यात येत आहे की, केंद्र शासनाद्वारे स्थापित आवडींएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात ७ लगत वा केवळ त्यांपैकी अधिक वार्षिकीकरिता देण्यात न आलेले किंवा दवाने न केलेले लामाश संदर्भात सर्व शेअर्स कंपनीद्वारे वेबसाईटवर अपलोड केले जातील.	
जर संबंधित भागधारकांनी दिनांक ०५ ऑक्टोबर, २०२४ रोजीपर्यंत लामाशांवर दवाने न केल्यास खालील पद्धतीने पुढील सूचना न देता आवडींएफच्या संबंधित भागधारकांकडे धारण शेअर्स कंपनीकडून हस्तांतर करायची प्रक्रिया सुरू केली जाईल.	
खालील पद्धतीने शेअर्स असल्यास:	
● वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास: भागधारकाद्वारे धारण मुळ भागमगणपाणेवैजवी दृष्यम भागमगणपत्र वितरीत केले जाईल आणि तदनुसार आवश्यक कारवाई करून आवडींएफ प्राधिकरणाच्या नावे हस्तांतर केले जातील. तदनुसार भागधारकाच्या नावे नोंद असलेले मुळ भागमगणपत्र रद्द केले जाईल आणि पुढे व्यवहार योग्य नसेल.	
● डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास: आवडींएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरणासाठी पात्र शेअर्सकरिता दवाने डिमॅट खाते जमा केले जावेत. आवडींएफ प्राधिकरणाकडे ठेवीदारमार्फत कॉर्पोरेट कारवाईने शेअर्सचे हस्तांतरण पुर्ण केले जाईल.	
भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आवडींएफकडे दवाने न केलेले लामाश व शेअर्सचे हस्तांतर केल्यावर संबंधित भागधारकांना www.iepf.gov.in वेबसाईटवर उपलब्ध तपशिलांनुसार वेबकॉर्न आवडींएफ-५ मध्ये अनिलाइन अॅज सादर करून आवडींएफकडून त्यावर पुन्हा दवाने सांगण्याचा अधिकार आहे आणि वेबकॉर्न आवडींएफ-५ मध्ये नमुद आवश्यक दत्तावैजंजसह कंपनीचे निबंधक/कॉर्पोरेट कार्यालयात स्वाक्षरी केलेले वास्तविक प्रत पाठवावी.	
भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, कंपनीद्वारे त्यांच्या www.maninfra.com वेबसाईटवर अपलोड केलेले शेअर्स व दवाने केलेल्या लामाशांचे सर्वाधिक हे निधमद्वारे आवडींएफकडे शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशानाहून कंपनीद्वारे वितरीत दृष्यम भाग मगणपत्रसंदर्भत सूचना समजावी. कृपया नोंद असावी की, जर नमुदद्वामणे हस्तांतरित शेअर्स व सदर दवाने न केलेले लामाशासंदर्भत कंपनीने कोणताही दवावा सांगता येणार नाही.	
या प्रकणात काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया कंपनीकडे investors@maninfra.com वर किंवा संयंत्र कंपनी निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी व. किंक इन्टराईट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, युनिट मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड, सी-१०१, २७७ पाक, लालबाहादुर शास्त्री मार्ग, मांथी नगर, विक्रडी प्रतिष्य, मुंबई-४०००८३ दूर.०२२-४१९६२८७०, फॅक्स:९१२ २२ ४१९६०६००, ई-मेल: iepf.shares@linkintime.co.in	
मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेडकरिता	सही/- दुसरा डिग्णकार
दिनाका: मुंबई	कंपनी सचिव व सक्षम अधिकारी
दिनांक: ०५ जुलै, २०२४	

DOCUMENT MISSING

Name- Miss. JOICY P AGHAMKAR
Address- H. No. 45/46, Phase-1,
Bagdai Vatika, Kandul Road, Raipur,
Chattisgarh. Pin code -492013

I Lost My Maharashtra Nursing
College Registration Certificate No-
XVII-30784 Dated- 13/08/2020
Travelling During-while PG room
shifting from Kharghar sector 3 to
Sector 7 in April.

	पीडीएस लिमिटेड सीआयएन : एन१८१०१एमएच२०११ पीएससी१६८००८ नोंदीकृत कार्यालय : युनिट क्रमांक ४७१, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३, महाराष्ट्र, भारत ई-मेल : investors@pdsitd.com संकेतस्थळ : www.pdsitd.com सूचना क्रमांक : ५११२२४१७११०००
१३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व दूरस्थ ई-मतदानाची माहिती	
यादारे सूचना देण्यात येत आहे की, पीडीएस लिमिटेड ("कंपनी") ची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एव्हान्स") एव्हान्स सूचनेत विहित विषयांवर विचारविनिर्देश करण्यासाठी शुक्रवार, दि.२६.०७.२०२४ रोजी दु. २.३० वा. (भा. प्र. घे.) विडीओ कॉन्फरन्सिंग ("व्हीडीओ"/अड ऑडिओ व्हिड्युअस मीन्स ("ओव्हीडीओ") च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.	
कंपनी कायदा, २०१३ ("कामदा") चा लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच भारतीय प्रतियुक्ति व विनियम मंडळ (सीआयएन) व विमोचन आयकराकडील विनियम २०१५ ("सीबी सूची विनियम") सहायक कोर्पोरेट कायदासह मानलेल्या ("एव्हान्स") च्या सर्वसाधारण परिषदेक क्र. ०९/२०१३, दि. २५.०७.२०१३ सहायक परिषदेक दि. ०५.०५.२०२०, १३.०४.२०२०, ०८.०४.२०२०, १३.०५.२०२१, ०८.१२.२०२१ व २८.१२.२०२२ तसेच भारतीय प्रतियुक्ति व विनियम मंडळ यांच्याद्वारे त्यांचे परिषदेक क्र. सेबी/एचओ/सीएफ/०/१०८१- पीओसी- २/५/सीआयएन/२०२३/१६७, दि. ०७.१०.२०२३ व वायव्यमंत्रित जाी अनमू प्रिषदेकडे (संपुर्ण एव्हान्ससाठी परिषदेकडून अपेक्षित) यांच्या अनुषंगानंतर कंपनीने एव्हान्स व्हीडीओ/ओव्हीडीओ माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.	
कंपनी कायदा, २०१३ ("कामदा") चा लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच भारतीय प्रतियुक्ति व विनियम मंडळ (सीआयएन) व विमोचन आयकराकडील विनियम २०१५ ("सीबी सूची विनियम") सहायक कोर्पोरेट कायदासह मानलेल्या ("एव्हान्स") च्या सर्वसाधारण परिषदेक क्र. ०९/२०१३, दि. २५.०७.२०१३ सहायक परिषदेक दि. ०५.०५.२०२०, १३.०४.२०२०, ०८.०४.२०२०, १३.०५.२०२१, ०८.१२.२०२१ व २८.१२.२०२२ तसेच भारतीय प्रतियुक्ति व विनियम मंडळ यांच्याद्वारे त्यांचे परिषदेक क्र. सेबी/एचओ/सीएफ/०/१०८१- पीओसी- २/५/सीआयएन/२०२३/१६७, दि. ०७.१०.२०२३ व वायव्यमंत्रित जाी अनमू प्रिषदेकडे (संपुर्ण एव्हान्ससाठी परिषदेकडून अपेक्षित) यांच्या अनुषंगानंतर कंपनीने एव्हान्स व्हीडीओ/ओव्हीडीओ माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.	
कंपनी कायदा, २०१३ ("कामदा") चा लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच भारतीय प्रतियुक्ति व विनियम मंडळ (सीआयएन) व विमोचन आयकराकडील विनियम २०१५ ("सीबी सूची विनियम") सहायक कोर्पोरेट कायदासह मानलेल्या ("एव्हान्स") च्या सर्वसाधारण परिषदेक क्र. ०९/२०१३, दि. २५.०७.२०१३ सहायक परिषदेक दि. ०५.०५.२०२०, १३.०४.२०२०, ०८.०४.२०२०, १३.०५.२०२१, ०८.१२.२०२१ व २८.१२.२०२२ तसेच भारतीय प्रतियुक्ति व विनियम मंडळ यांच्याद्वारे त्यांचे परिषदेक क्र. सेबी/एचओ/सीएफ/०/१०८१- पीओसी- २/५/सीआयएन/२०२३/१६७, दि. ०७.१०.२०२३ व वायव्यमंत्रित जाी अनमू प्रिषदेकडे (संपुर्ण एव्हान्ससाठी परिषदेकडून अपेक्षित) यांच्या अनुषंगानंतर कंपनीने एव्हान्स व्हीडीओ/ओव्हीडीओ माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.	
कंपनी कायदा, २०१३ ("कामदा") चा लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच भारतीय प्रतियुक्ति व विनियम मंडळ (सीआयएन) व विमोचन आयकराकडील विनियम २०१५ ("सीबी सूची विनियम") सहायक कोर्पोरेट कायदासह मानलेल्या ("एव्हान्स") च्या सर्वसाधारण परिषदेक क्र. ०९/२०१३, दि. २५.०७.२०१३ सहायक परिषदेक दि. ०५.०५.२०२०, १३.०४.२०२०, ०८.०४.२०२०, १३.०५.२०२१, ०८.१२.२०२१ व २८.१२.२०२२ तसेच भारतीय प्रतियुक्ति व विनियम मंडळ यांच्याद्वारे त्यांचे परिषदेक क्र. सेबी/एचओ/सीएफ/०/१०८१- पीओसी- २/५/सीआयएन/२०२३/१६७, दि. ०७.१०.२०२३ व वायव्यमंत्रित जाी अनमू प्रिषदेकडे (संपुर्ण एव्हान्ससाठी परिषदेकडून अपेक्षित) यांच्या अनुषंगानंतर कंपनीने एव्हान्स व्हीडीओ/ओव्हीडीओ माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.	
दूरस्थ ई-मतदान व एव्हान्सद्वारे ई-मतदानकरिताचे निदेश:	
१. कायदाभेधे अंतुर्कडे १०८ व अनू लागू तरतुदी, काही असल्यास सहायक कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) विनियम, २०१३ चे नियम २०, भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारे (आयव्हीसीएम) जाी सर्वसाधारण सभांतील संचालननिधी निवेद्य (एसएन-२) व सीबी सूची विनियमानंच्या विनियम ४४ यांच्या अनुषंगानंतर १३ व्या एव्हान्सच्या सूचनेत विहित प्रकटेक ठरावच्या संदर्भात वा विरोधात इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली ("दूरस्थ ई-मतदान") चा तसेच ई-मतदान (१३ व्या एव्हान्सद्वारे) वापर करून नत देण्यासाठी समावधान लिंक इन्टरास इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ("लिंक इन्टरास") यांच्याद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे व आता मतदानद्वारे संबंधित विषयांवर मतदान करता येईल.	
दूरस्थ ई-मतदान काळाकडील सोमवार, दि. २२.०७.२०२२ रोजी सक. ९.०० वा. (भा. प्र. घे.) सुरू होईल व शुक्रवार, दि. २५.०७.२०२४ रोजी सक. ५.०० वा. (भा. प्र. घे.) संपेल. शुक्रार, दि. २५.०७.२०२४ रोजी सक. ५.०० वा. (भा. प्र. घे.) पर्यंत दूरस्थ ई-मतदानद्वारे मतदान करवानी नसेल. १३ व्या एव्हान्सकडे ई-मतदान सुविधा उपलब्ध असेल व ज्या समावधानी दूरस्थ ई-मतदानद्वारे मतदान न दिलेले नसेल ते समावद १३ व्या एव्हान्सकडे मत देऊ शकतील.	
दूरस्थ ई-मतदानद्वारे मतदान १३ व्या एव्हान्सद्वारे मतदानद्वारे मत देण्यासाठी समासदंनंच्या पात्रतेच्या निविदाविरवीवणी निविदा अनंतिम तरतुदी शुक्रवार, दि.२५.०७.२०२४ अशी आहे. निविदांत अंतिम लाईव्ह टीके शुक्रवार, दि.२५.०७.२०२४ रोजीपासून च्या खबरीने जमा घ्यावताना दोन घड्याळोपरे नंतर किंवा किंवाटिरेडकडून नंतर करवता. आढेवला लामाश मालमत्तेची रिपोर्टकरता आलेले असे समासद दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध ठरवण्यात आले आहे.	
१३ व्या एव्हान्सकडे मतदान १३ व्या एव्हान्सद्वारे मतदानद्वारे मत देण्यासाठी समासदंनंच्या पात्रतेच्या निविदाविरवीवणी निविदा अनंतिम तरतुदी शुक्रवार, दि.२५.०७.२०२४ अशी आहे. निविदांत अंतिम लाईव्ह टीके शुक्रवार, दि.२५.०७.२०२४ रोजीपासून च्या खबरीने जमा घ्यावताना दोन घड्याळोपरे नंतर किंवा किंवाटिरेडकडून नंतर करवता. आढेवला लामाश मालमत्तेची रिपोर्टकरता आलेले असे समासद दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध ठरवण्यात आले आहे.	
१३ व्या एव्हान्सकडे मतदान १३ व्या एव्हान्सद्वारे मतदानद्वारे मत देण्यासाठी समासदंनंच्या पात्रतेच्या निविदाविरवीवणी निविदा अनंतिम तरतुदी शुक्रवार, दि.२५.०७.२०२४ अशी आहे. निविदांत अंतिम लाईव्ह टीके शुक्रवार, दि.२५.०७.२०२४ रोजीपासून च्या खबरीने जमा घ्यावताना दोन घड्याळोपरे नंतर किंवा किंवाटिरेडकडून नंतर करवता. आढेवला लामाश मालमत्तेची रिपोर्टकरता आलेले असे समासद दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध ठरवण्यात आले आहे.	
१३ व्या एव्हान्सकडे मतदान १३ व्या एव्हान्सद्वारे मतदानद्वारे मत देण्यासाठी समासदंनंच्या पात्रतेच्या निविदाविरवीवणी निविदा अनंतिम तरतुदी शुक्रवार, दि.२५.०७.२०२४ अशी आहे. निविदांत अंतिम लाईव्ह टीके शुक्रवार, दि.२५.०७.२०२४ रोजीपासून च्या खबरीने जमा घ्यावताना दोन घड्याळोपरे नंतर किंवा किंवाटिरेडकडून नंतर करवता. आढेवला लामाश मालमत्तेची रिपोर्टकरता आलेले असे समासद दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध ठरवण्यात आले आहे.	
१३ व्या एव्हान्सकडे मतदान १३ व्या एव्हान्सद्वारे मतदानद्वारे मत देण्यासाठी समासदंनंच्या पात्रतेच्या निविदाविरवीवणी निविदा अनंतिम तरतुदी शुक्रवार, दि.२५.०७.२०२४ अशी आहे. निविदांत अंतिम लाईव्ह टीके शुक्रवार, दि.२५.०७.२०२४ रोजीपासून च्या खबरीने जमा घ्यावताना दोन घड्याळोपरे नंतर किंवा किंवाटिरेडकडून नंतर करवता. आढेवला लामाश मालमत्तेची रिपोर्टकरता आलेले असे समासद दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध ठरवण्यात आले आहे.	
१३ व्या एव्हान्सकडे मतदान १३ व्या एव्हान्सद्वारे मतदानद्वारे मत देण्यासाठी समासदंनंच्या पात्रतेच्या निविदाविरवीवणी निविदा अनंतिम तरतुदी शुक्रवार, दि.२५.०७.२०२४ अशी आहे. निविदांत अंतिम लाईव्ह टीके शुक्रवार, दि.२५.०७.२०२४ रोजीपासून च्या खबरीने जमा घ्यावताना दोन घड्याळोपरे नंतर किंवा किंवाटिरेडकडून नंतर करवता. आढेवला लामाश मालमत्तेची रिपोर्टकरता आलेले असे समासद दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध ठरवण्यात आले आहे.	
१३ व्या एव्हान्सकडे मतदान १३ व्या एव्हान्सद्वारे मतदानद्वारे मत देण्यासाठी समासदंनंच्या पात्रतेच्या निविदाविरवीवणी निविदा अनंतिम तरतुदी शुक्रवार, दि.२५.०७.२०२४ अशी आहे. निविदांत अंतिम लाईव्ह टीके शुक्रवार, दि.२५.०७.२०२४ रोजीपासून च्या खबरीने जमा घ्यावताना दोन घड्याळोपरे नंतर किंवा किंवाटिरेडकडून नंतर करवता. आढेवला लामाश मालमत्तेची रिपोर्टकरता आलेले असे समासद दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध ठरवण्यात आले आहे.	
१३ व्या एव्हान्सकडे मतदान १३ व्या एव्हान्सद्वारे मतदानद्वारे मत देण्यासाठी समासदंनंच्या पात्रतेच्या निविदाविरवीवणी निविदा अनंतिम तरतुदी शुक्रवार, दि.२५.०७.२०२४ अशी आहे. निविदांत अंतिम लाईव्ह टीके शुक्रवार, दि.२५.०७.२०२४ रोजीपासून च्या खबरीने जमा घ्यावताना दोन घड्याळोपरे नंतर किंवा किंवाटिरेडकडून नंतर करवता. आढेवला लामाश मालमत्तेची रिपोर्टकरता आलेले असे समासद दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध ठरवण्यात आले आहे.	
१३ व्या एव्हान्सकडे मतदान १३ व्या एव्हान्सद्वारे मतदानद्वारे मत देण्यासाठी समासदंनंच्या पात्रतेच्या निविदाविरवीवणी निविदा अनंतिम तरतुदी शुक्रवार, दि.२५.०७.२०२४ अशी आहे. निविदांत अंतिम लाईव्ह टीके शुक्रवार, दि.२५.०७.२०२४ रोजीपासून च्या खबरीने जमा घ्यावताना दोन घड्याळोपरे नंतर किंवा किंवाटिरेडकडून नंतर करवता. आढेवला लामाश मालमत्तेची रिपोर्टकरता आलेले असे समासद दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध ठरवण्यात आले आहे.	
१३ व्या एव्हान्सकडे मतदान १३ व्या एव्हान्सद्वारे मतदानद्वारे मत देण्यासाठी समासदंनंच्या पात्रतेच्या निविदाविरवीवणी निविदा अनंतिम तरतुदी शुक्रवार, दि.२५.०७.२०२४ अशी आहे. निविदांत अंतिम लाईव्ह टीके शुक्रवार, दि.२५.०७.२०२४ रोजीपासून च्या खबरीने जमा घ्यावताना दोन घड्याळोपरे नंतर किंवा किंवाटिरेडकडून नंतर करवता. आढेवला लामाश मालमत्तेची रिपोर्टकरता आलेले असे समासद दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध ठरवण्यात आले आहे.	

एव्हान्सकडे मतदान १३ व्या एव्हान्सद्वारे मतदानद्वारे मत देण्यासाठी समासदंनंच्या पात्रतेच्या निविदाविरवीवणी निविदा अनंतिम तरतुदी शुक्रवार, दि.२५.०७.२०२४ अशी आहे. निविदांत अंतिम लाईव्ह टीके शुक्रवार, दि.२५.०७.२०२४ रोजीपासून च्या खबरीने जमा घ्यावताना दोन घड्याळोपरे नंतर किंवा किंवाटिरेडकडून नंतर करवता. आढेवला लामाश मालमत्तेची रिपोर्टकरता आलेले असे समासद दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध ठरवण्यात आले आहे.

--